

सन २०२३-२४ करीता हरित
ऊर्जा निधी कार्यक्रम (जीसीएफ)
अंतर्गत महाऊर्जा कार्यालयास
निधी वितरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय, क्रमांक: बीयुडी-२०२४/प्र.क्र.२२/ऊर्जा-७.
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: १५ मार्च, २०२४.

वाचा :-

१. शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.अपाऊ-२००७/प्र.क्र.६९३/ऊर्जा-७, दि. १४.१०.२००८.
२. शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.पवन-२०१०/प्र.क्र.१३४/ऊर्जा-७, दि. १४.०७.२०१०.
३. शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.अपाऊ-२०१४/प्र.क्र.१४४/२०१४/ऊर्जा-७,
दि.३०.०८.२०१४.
४. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक १२.०४.२०२३.
५. शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२४७/ऊर्जा-७, दि. २७.०६.२०२३.
७. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक ०५.०२.२०२४.
८. महाऊर्जा कार्यालयाचे पत्र क्र.लेखा/बीपी-०२०/हरित ऊर्जा निधी:२३-२४/२०२३-२४, ६१, दि.११.०१.२०२४.
९. महाऊर्जा कार्यालयाचे पत्र क्र.२०२३-२४/न.व न.ऊ/बीसीपी १०-४(४)/म.शा./१६, दिनांक ०९.०२.२०२४
१०. महाऊर्जा कार्यालयाचे पत्र क्र.लेखा/बीपी-०२०/हरित ऊर्जा निधी:२३-२४/२०२३-२४, २५५, दि. ११.०३.२०२४.

प्रस्तावना:

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता हरित ऊर्जा निधी कार्यक्रम (जीसीएफ) अंतर्गत राबवावयाच्या योजना/घटक/प्रकल्पांच्या अनुदानासाठी “मागणी क्रमांक के-६, २८१० नवीन व नवीकरणीय ऊर्जा, (००)(०५) महाराष्ट्र ऊर्जा विकास निधीमधून भागविलेला खर्च (कार्यक्रम), ५०, इतर खर्च (२८१००१२३)” या लेखाशीर्षाखाली सुधारित अंदाजानुसार रु.१७७.८७३५ कोटी इतकी तरतूद मंजूर करण्यात आली आहे. महाऊर्जा कार्यालयाच्या संदर्भाधिन क्र.८ ते १० येथील प्रस्तावाच्या अनुषंगाने, राजभवन, पुणे येथे आस्थापित करण्यात आलेल्या १ मे.वॅ.क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्ती करीता-रु.०.१२९८० कोटी, ऑक्सी-स्टीम बायोमास गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे बायोमास/महापालिका घनकचऱ्यापासून हरित हायड्रोजन निर्मिती आणि वीज निर्मिती प्रकल्पाकरीता- रु. ०.९००० कोटी व सन २००८/२०१४ च्या अपाऊ धोरणातर्गत सहवीज निर्मिती प्रकल्पांना निष्कासन व्यवस्था खर्चाचा परतावा व भांडवली अनुदान करीता रु. ११.५२६८ कोटी असे एकूण रु. १२.५५६६ कोटी इतका निधी महाऊर्जा कार्यालयास वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता हरित ऊर्जा निधी कार्यक्रम (जीसीएफ) अंतर्गत मागणी क्र.के-६, लेखाशीर्ष क्र.२८१००१२३ मधून महाऊर्जा कार्यालयास रु.१२.५५६६ कोटी (बारा कोटी पंचावन्न लाख सहासष्ट हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे. सदर निधी महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा

विकास अभिकरण, पुणे यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर निधी खालील घटक/योजना/सहवीज निर्मिती प्रकल्पांच्या निष्कासन व्यवस्था खर्च परतावा व भांडवली अनुदानासाठी वापरण्यात यावा:-

अ.क्र.	योजनेचे नांव	रक्कम (रु.कोटीत)
१.	राजभवन, पुणे येथे आस्थापित करण्यात आलेल्या १ मे.वॅ.क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्ती करणे.	०.१२९८०
२.	ऑक्सी-स्टीम बायोमास गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे बायोमास/महापालिका घनकचऱ्यापासून हरित हायड्रोजन निर्मिती आणि वीज निर्मिती प्रकल्प.	०.९०००
३.	सन २००८/२०१४ च्या अपाऊ धोरणातर्गत पात्र सहवीज निर्मिती प्रकल्पांना निष्कासन व्यवस्था खर्चाचा परतावा व भांडवली अनुदान. (सहवीज निर्मिती प्रकल्पांची यादी “परिशिष्ट-अ” सोबत जोडले आहे)	११.५२६८
	एकूण	१२.५५६६

२. सदर रक्कम अदा करण्यासाठी श्री.नारायण श्री.कराड, उप सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व श्रीम.गौरी पाटील, कार्यासन अधिकारी, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

३. सदर निधी महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे (Director General, Maharashtra Energy Development Agency, Pune) यांच्या नावे अदा करण्यात यावा.

४. हरित ऊर्जा निधी कार्यक्रम (जीसीएफ) अंतर्गतच्या योजना/घटक/सहवीज निर्मिती प्रकल्पांसाठी खर्चाचा, उद्दिष्टे व प्रत्यक्ष साध्यता याबाबतच्या माहितीसह मासिक व त्रैमासिक अहवाल लागतच्या महिन्याच्या १० तारखेपर्यंत महाऊर्जा कार्यालयाने शासनास सादर करावा. या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेला निधी केवळ या शासन निर्णयामधील नमूद घटक / योजना / प्रकल्पांसाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी खर्च करण्यात येईल, याची खातरजमा करण्यात यावी. विहित कालावधीत सदर निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च न होता महाऊर्जा कार्यालयाकडे पडून राहिल्यास त्याची संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी. मान्य व अनुज्ञेय काळात खर्च करण्याची जबाबदारी महासंचालक, महाऊर्जा यांची राहिल. याबाबतचा त्रैमासिक अहवाल न चुकता सादर करण्याची जबाबदारी लेखाविषयक बाबी हाताळणाऱ्या सहायक/उप संचालक (लेखा) म्हणून कार्यभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवर टाकण्यात यावी.

५. सदर निधीच्या लेख्यासंबंधीची कागदपत्रे, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, औंध रोड, स्पायसर कॉलेज समोर, पशुसंवर्धन आयुक्तालयशेजारी, औंध, पुणे यांनी आवश्यक तेव्हा महालेखापाल, मुंबई, महाराष्ट्र-१ यांच्याकडे तपासणीसाठी सादर करावीत.

६. याबाबतचा खर्च “मागणी क्रमांक के-६, २८१० नवीन व नवीकरणीय ऊर्जा, (००)(०५) महाराष्ट्र ऊर्जा विकास निधीमधून भागविलेला खर्च (कार्यक्रम), ५०, इतर खर्च (२८१००१२३)” या लेखाशीर्षाखाली सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मंजूर सुधारीत अंदाजित रकमेच्या तरतूदीमधून भागविण्यात यावा. या लेखाशीर्षाखाली निधी वितरीत करण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या देयकाच्या अनुषंगाने प्रमाणित करण्यात येते की, सदर देयक सशर्त असून या लेखाशीर्षाखाली कोणतेही संक्षिप्त देयक प्रलंबित नाही. तसेच, उपयोगिता प्रमाणपत्र प्रलंबित नाही.

७. हरित ऊर्जा निधी कार्यक्रम (जीसीएफ) अंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे यांना निधी वितरीत करताना शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक १२.०४.२०२३ मधील आवश्यक त्या सूचना व अटीचे पालन करून तसेच, शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक ०५.०२.२०२४ मधील तरतूदीनुसार व नियोजन विभागाच्या अनौ.संदर्भ क्र.९९/का.१४६१, दिनांक १५.०२.२०२४ व वित्त विभागाच्या अनौ.संदर्भ क्र.६३/२०२४/व्यय-१६, दिनांक ०५.०३.२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०३१९१६४१५२७२१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(जयंत सागडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,
२. मा.सभापती/मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा यांचे सचिव, मुंबई,
३. मा.उप सभापती/मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा यांचे सचिव, मुंबई,
४. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा.उप मुख्यमंत्री (ऊर्जा), महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
६. मा.उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन), महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
७. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई,
८. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
९. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
१०. अपर मुख्य सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई,
११. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर,
१२. निवासी लेखा अधिकारी, मुंबई,
१३. सचिव, मा.महाराष्ट्र वीज नियामक आयोग, मुंबई (पत्राने),
१४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्या., मुंबई,
१५. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या., मुंबई,
१६. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या., मुंबई,
१७. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मर्या., मुंबई,
१८. महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे,
१९. उप सचिव (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई,
२०. ऊर्जा उप विभागातील सर्व कार्यासने, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई,
२१. निवड नस्ती/ऊर्जा-७,

परिशिष्ट-अ

सन २००८/२०१४ च्या अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणातर्गत पात्र सहवीज निर्मिती प्रकल्पांच्या निष्कासन व्यवस्था खर्चाचा परतावा व भांडवली अनुदानाचा तपशील:

अ. क्र.	सहवीज प्रकल्प	क्षमता	मूलभूत सुविधा संमती दिनांक	निष्कासन व्यवस्था अनुदान (रु.कोटीत)	भांडवली अनुदान (रु.कोटीत)	एकूण निधी (रु.कोटीत)
१.	ग्रीन पॉवर शुगर्स लि., सातारा	१५	२४.०३.२०१४	२	-	२
२.	मे.नीरा भीमा सहकारी साखर कारखाना पुणे	१८	२४.१०.२०१३	१.५२६८	१	२.५२६८
३.	मे.संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी लि., जि.जळगांव-	१२	०४.०६.२०१५	२	१	३
४.	मे.सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखाना लि., चंद्रभागानगर, पंढरपुर	१८	१६.०८.२०१३	-	१	१
५.	मे.रेणुका शुगर लि., अजिंक्यतारा स.सा.का.सातारा	१५	२८.०५.२०१२	२	१	३
	एकूण			७.५२६८	४	११.५२६८
